

मुख्य कार्यालय, विरार
विरार (पूर्व),
ता. वसई, जि. पालघर - ४०१ ३०५.



दुरध्वनी : ०२५० - २५२५१०१ / ०२/०३/०४/०५/०६
फॅक्स : ०२५० - २५२५१०७
ई-मेल: vasavirarcorporation@yahoo.com
जावक क्र. : व.वि.श.म.क्र.जि.सुका/४६०/१८७६
दिनांक : ३१/०८/२०१८

ना हरकत दाखला

प्रति,
मे.माता बाल संगोपन केंद्र
सर्वांचे वसाहत
वसई विरार शहर महानगरपालिका
नालासोपारा (पू)
ता.वसई, जि.पालघर.

वसई-विरार शहर महानगरपालिकेचेच्या वैद्यकीय आरोग्य सेवा विभागाने अग्निशमन विभागात सादर केलेल्या अर्जांनुसार "मे.माता बाल संगोपन केंद्र, सर्वांचे वसाहत " या नावाने सुरु केलेल्या सेवेच्या ठिकाणी कथवयाची अग्निशमन व्यवस्था व सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यावयाच्या खबरदारीचे अनुषंगाने अग्निशमन यंत्रणेची तपासणी करून या विभागाच्या खालील अटी शर्तीची व पूर्तता करण्याचे अधिन राहून केवळ दिलेल्या तारखेपासून फक्त १ वर्षाच्या कालावधीसाठी अग्निशमन तांत्रिक अभिप्राय देण्यात येत असून तद्नंतर नुतनीकरण करणे बंधनकारक राहिल.

"महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जिवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ अन्वये अधिनियमाच्या कलम ३ च्या पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्याप्रमाणे उत्तम व कार्यक्षम इमारतीमधील आग प्रतिबंधक जीवसंरक्षक उपाययोजना संबंधी केलेल्या व्यवस्थेची वर्षातून दोनदा जानेवारी व जुलै महिन्यात लायसंत्सप्राप्त अभिकरणाकडून तपासणी करून, तसे प्रमाणपत्र अग्निशमन विभागाकडे सादर करावयाचे आहे."

१. सादर इमारतीत जीना, पॅसेज इत्यादी भाग कायम स्वरूपी मोकळे राहतील याची दक्षता घ्यावी व बाहेर पडण्याचे मार्ग (फायर एक्झीट) चिन्हाने दर्शविण्यात यावे.
२. सादर इमारतीत असणारी विद्युत व्यवस्था स्पाकंपूफ व आपोआप खंडीत होण्याची व्यवस्था असावी व आय.एस.आय प्रमाणित मार्के साहित्याने मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदाराकडून करून घेऊन ती पूर्णतः सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे.
३. रुग्णसेवे संबंधित व्यक्ती, कर्मचारी अथवा स्वयंसेवक यांना आग विझविणे, रुग्णांना त्वरीत व सुरक्षितपणे बाहेर काढणे, अग्निशमन उपकरणांचा वापर याबाबत किमान प्राथमिक माहिती असावी. वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात यावे.
४. व्यवसाय ठिकाणी ए.बी.सी टाईप ५ नगा, (२ की.) नगा ठेवण्यात आले असून ते क्षत्रफळानुसार जास्त ठेवणे गरजेचे आहे.
५. सादर इमारतीमध्ये अत्यावश्यक सेवेचे दुरध्वनी क्रमांक जसे फायर ब्रिगेड, पोलीस, दवाखाना, वीज कंपनी, रुग्णवाहीका, मनपा कार्यालय इत्यादींचे ठळक अक्षरात दर्शनी भागात ठेवले पाहिजे.
६. इमारतीमध्ये मॅन्युअल कॉल पॉईंटची व्यवस्था करण्यात यावी.
७. आपतकालीन प्रसंगी इमारती मधील जाण्यायोग्य मार्ग अग्निशमन वाहन पोहचण्याच्या दृष्टीने मोकळा ठेवण्यात यावा.
८. इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेची स्थिती केव्हाही तपासणी करण्याचे अधिकार संबंधित अग्निशमन अधिकारी यांचेकडे राहतील.
९. अग्निशमन यंत्रणेबरोबर बारीक वाळुने भरलेल्या बाटल्यांसह पुरेशा पाण्याचा साठा ठेवण्याची व्यवस्था करावी.
१०. सर्व रुग्णालयांनी संबंधित अग्निशमन अधिकार्यांच्या मदतीने वर्षातून किमान एक मॉक ड्रिल करून घेणे बंधनकारक राहिल.
११. सादर ठिकाणी निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थाची, सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, अशा पदार्थांमुळे मानवी जीवन व पर्यावरण यांना हानी पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी.
१२. नविन बांधकामासाठी वापर परवाना घेणेपूर्वी कॅंपीट्रिशन फी / कर भरणे बंधनकारक आहे.
१३. प्रत्यक्ष सेवा सुरु करणेपूर्वी सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय व इतर परवानग्या संबंधित कार्यालयाकडून घेण्यात याव्यात. हा ना हरकत दाखला/ अभिप्राय कुठल्याही प्रकारचा पुरावा म्हणून वापरण्यात येऊ नये. असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
१४. सेवेसंबंधी कुठल्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास, सर्व प्रकारचे तक्रारीचे निरसन (खुलासा) करण्याची जबाबदारी अर्जदारावर राहिल, याबाबत अग्निशमन विभाग जबाबदार राहणार नाही.
१५. शासन निर्णयाने होणारे बदल नुसार ना हरकत दाखल्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक राहिल.
१६. सादर अग्निशमन तांत्रिक अभिप्राय निर्णयीत केल्याच्या दिनांकापासून फक्त १ वर्ष कालावधीसाठी वैध राहिल. तद्नंतर अग्निशमन तांत्रिक अभिप्राय नुतनीकरण करताना त्या त्या वेळी अस्तीत्वात असलेली अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवणे आपणांवर बंधनकारक असले.
१७. मालक / भांगवटादार यांनी दरवर्षी जानेवारी व जुलै महिन्यात लायसन्स प्राप्त अभिकरणाकडून अग्निशमन यंत्रणा सुरक्षिततेत कार्यरत असले बाबत प्रमाणपत्र सादर करणे www.maharashtrafirereservice.org किंवा www.mfindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध होईल.

०८ दिक्षिण केशव चारिम

7666510635

30/11/18
01-09-2018



मुख्य अग्निशमन अधिकारी
वसई-विरार शहर महानगरपालिका